



IRRIGATION LIMITED



Date: 10th August, 2022

To,
The Senior Manager,
Listing Compliance,
Bombay Stock Exchange Limited,
Floor 25, P.J. Tower,
Dalal Street,
Mumbai -400001

Scrip Code: 531997

Sub: Submission of Newspaper Clipping pursuant to Regulation 47(1)(b) of SEBI (LODR) Regulation, 2015 for Extract of Un- Audited Financial Results for Quarter ended 30th June, 2022.

Respected Sir/ Madam,

Please find attached herewith newspaper clipping for the Extract of Un-Audited Financial Results as per Regulation 47(1)(b), 33 of SEBI (LODR) Regulations, 2015 for the Quarter ended 30th June, 2022 published in "Mumbai Lakshdeep" (Marathi) and "Active Time" (English) on 10th August, 2022 for our records.

Kindly acknowledge the receipt of the same.

Yours' Faithfully,

For Good Value Irrigation Ltd

Vishwajit Dahanukar
Director
DIN: 01463131

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Flat No.306, Third Floor, of Jai Shree Ganesh Bhuvan Co-Op. Housing Soc. Ltd., at Vinayak Nagar, Bhayander (W), Dist. Thane, was in the name of Shri Jawaharlal Panchmal Chitrakar. But Shri Jawaharlal Panchmal Chitrakar, expired on 16/09/1998, and as one of the legal heir Smt. Hansa Jawaharlal Chitrakar, upon application to the society got transferred the said Flat and the said Shares on her name. But Smt. Hansa Jawaharlal Chitrakar, also expired on 3/5/2022, and as one of the legal heir Shri Jitendra Jawaharlal Jauhari (alias Smt. Hansa Jawaharlal Chitrakar), have applied to the society for transfer of the said Flat and the said shares on his name. All persons having any claims can object in writing together with documentary evidence at A/104, New Shree Siddhivinayak C.H.S. Ltd., Station Road, Bhayander (W), Dist. Thane - 401 101 within 14 days from the date of this notice failing which it shall be assumed that no person/s has any claims and the society will accept the application of which please take a note.

Sd/-
SUNIL B. GARODIA
(Advocate, High Court, Mumbai)
Place: Bhayander Date: 10.08.2022

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, MUMBAI SUBURBAN. NEW ADMINISTRATIVE BUILDING, NEAR DR. BABASAHEB AMBEDKAR GARDEN, BANDRA (EAST), MUMBAI-400 051, MAHARASHTRA.

Consumer Case No. 452/2021 Mr. IQBAL NATHANI & ORS.Petitioner/Complainant/ Appellant

Versus
ZENITH ENTERPRISEOpposite Party/ Respondent(s)

To
Opposite Party / Respondent

- Name:**
1. ZENITH ENTERPRISES
THRU MR. ISMAIL KHWAJA
201, SILVER SPRINGS, 98, PERRY ROAD, BANDRA (W), MUMBAI - 400 050.
2. ISMAIL AYUB KHWAJA,
PROPRIETOR
ZENITH ENTERPRISES 201, SILVER SPRINGS, 98, PERRY ROAD, BANDRA (W), MUMBAI - 400 050.

जाहिर करवटन

वर नमूद तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्या विरुद्ध शाहक संरक्षण कायदा 2019 अन्वये तक्रार खंडल करण्यात आली आहे. यातील विरुद्ध पक्ष (ZENITH ENTERPRISES & ORS.) यांना नोटीस पाठविली असता ते पक्षा बद्दलना/विस्तृत नसली म्हणून या जाहिर-नेटिडिदारे कळविल्यावर येते की विरुद्ध पक्ष क्र. १ & २ यांनी वर नमूद पत्त्यावर दि. २३/११/२०२२ रोजी ठीक सुमारी ०१.३० वाजता वेळेत स्वतः अपार प्रतिनिधी मार्फत उपस्थित राहून आपला लेखी जबाब शपथपत्रासह सादर करावा.

विरुद्ध पक्ष क्र. १ & २ इतर न राहिल्यास ना.आयोगाकडून एकत्रापी आदेशा परित करण्यात येउन पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येईल याची दखल घ्यावी.

(वि.अ.तायचे)

प्रबंधक तथा कार्यकारी अधिकारी, जिल्हा शाहक तक्रार विभाग, मुंबई उपनगर

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to all concerned that my client MAKNOJIA KARIM JIVA being the claimant to be the present owner for the Flat No. A2/22, on the 2nd Floor, RNA Broadway Avenue, Mira Road (E), Dist: Thane - 401107. Further, B. CHATTOUPADAYAY & PRABHA CHATTERGEE was the previous owners of the said Flat having been purchased from M/S. R.N.A. BUILDERS, by way of Agreement for sale dated 27th May, 1990 and the same was registered at Thane. That the MAKNOJIA KARIM JIVA have reason to believe that the original Agreement for sale dated 27th May, 1990 and its Registration Receipt, pertaining to the said Flat is lost/misplaced and not traceable, despite of their diligent search. Accordingly a document missing complaint is lodged by my client MAKNOJIA KARIM JIVA with Mira Road Police Station under Lost report No. 17829/2022, dated 06-08-2022. My clients through this Notice, hereby called upon the public and, that if any person/s have found, and are in possession of the aforesaid original Registered Agreement for Sale alongwith its Registration Receipt, then in such case kindly return the same to the undersigned. Also that if any person/s have any claims or right, title, interest in respect of the said Flat and/or any part or portion thereof by way of inheritance, sale, purchase, mortgage or, encumbrance howsoever or otherwise; shall lodge their respective claims to the undersigned within 14 (Fourteen) days from the date of publication of this notice, alongwith supporting documents, failing which the claims, if any, of such person shall be treated as waived and/or abandoned and not binding on my clients.

Sd/-
ADV. G.C.TIWARI
M.A., L.L.B., P.G.D.L.L.,
Advocate- High Court, Mumbai,
Ex. Secretary, Andheri Court's Bar Association, 3rd Floor, Andheri (E), Mumbai 400 069.
Place: Mira Road Date: 10.08.2022

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to general public that my client is negotiating with Smt. Noorzebra Hyderali Virani as the Owner for purchase of Flat No. 401, 4th Floor, A - Wing, Ratan Kunj CHS Ltd., Ratan Nagar, Four Bungalows, Andheri (West), Mumbai - 400 053 and holding five fully paid-up shares of Rs.50/- each bearing distinctive Nos. 106 to 110 (both inclusive) as mentioned in the share certificate No. 22 issued by the society on 20/10/2022.

Any person/s, Financial Institution/s having any claim of whatsoever nature including by way of any agreement for sale, exchange, assignment, care taker rights, security interest, inheritance, succession, testamentary instrument, easement, trust, encumbrance, its pendens, decree or order of any court, transfer, gift, lease, lien, charge, mortgage or any other manner or have any objection pertaining to the above said flat may contact the undersigned within 14 DAYS from the date of publication with supporting documents, if any, failing which, my client shall proceed with the completion of the transaction considering that there is no claim or demand or objection of whatsoever nature from anybody and the same shall be deemed as waived, abandoned, given up or surrendered.

Date: 10/08/2022. Place: Mumbai
Sd/-
(RAJESH BIJLANI)
ADVOCATE
Add: C-2, Evershine No. 2 CHS Ltd., Off JP Road, Andheri (W), Mumbai - 400 053
MOB: 9820065570
Email ID: bijlani.rajesh@gmail.com

PUBLIC NOTICE

Member OF PUBLIC TO TAKE Notice that MRS. UMA SATISH MANGLE is a owner of Row House No. 03, Ground + One Floor, Chandresh Heritage, Constructed on land bearing S. No. 140 & 141 (Old 360 & 362), Plot No. 6, situated at Village Achole, Achole Cross Road, Nallasopara (East), Tal. Vasai, Dist. Palghar - 401 209. She has lost Original Registration Receipt of Agreement for Sale executed between Smt. Suguno R. Gowda Through its constituted Attorney Mr. Krishan Kumar Ram Lakhan Singh and Mr. Ved Prakash L. Sharma on 23/01/2002, Registered under Regn. No. VSI-3- Photo 7822/2002. Dated 05/02/2002 and now MRS. UMA SATISH MANGLE is selling the said Premises to my clients Mr. RAHUL SIYARAM SINGH & MRS. MANJU RAHUL SINGH process of which is currently running between them.

So if any person found the same or having any claim or right, interest, title, against in respect of the selling of the said Premises however or otherwise, are hereby required to intimate me at my below mentioned address within 14 days from the date of publication of this notice about the same, failing which it will be presumed that there is no claim and Clear Title Certificate of the said Premises will be issue to my Client and my client shall further proceed and complete all the requirements regarding the selling of said Premises. Such claim and objections received thereafter shall be deemed to have been waived.

Sd/-
Adv. Nishigandha J. Parab,
Add: A/101, First Floor, Kashi Krupa CHSL, Near Dipak Medical, S. T. Depot Road, Nallasopara (West), Tal. Vasai, Dist. Palghar - 401 203.

ARIS INTERNATIONAL LIMITED

Regd office Address : 128 B Ansa Industrial Estate, Saki Vihar Road, Saki Naka, Andheri (East), Mumbai 400072.
CIN: L29130MH1995PLC249657

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2022

Particulars	Standalone (in lacs)	
	Quarter Ended 30.06.2022	Quarter Ended 30.06.2021
Total income from operations (net)	16.58	2.00
Net Profit / (Loss) from ordinary activities before tax	(6.41)	(4.88)
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	(6.41)	(4.88)
Net Profit / (Loss) for the period before tax (after Extraordinary items)	(6.41)	(4.88)
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	(6.41)	(4.88)
Paid up Equity Share Capital (Face Value Rs. 10/- per Equity Share)	46.20	46.20
Reserves	(75.34)	(64.76)
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each)	-	-
Basic:	-	-
Diluted:	-	-
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10/- each)	-	-
Basic:	-	-
Diluted:	-	-

Notes:
1) Previous year/period figures have been regrouped/reclassified wherever necessary.
2) The above results have been reviewed by the Audit Committee and have been approved by the Board of Directors at their respective meeting held on August 8, 2022. The results for the quarter ended 30th June 2022 have been subjected to limited review by the Auditors.
3) The company operates in only one segment and hence Ind AS - 108 "Operating Segment" is not applicable to the company.

For Aris International Limited
Sd/-
Ramesh Mishra
Director
(DIN - 00206671)

Place: Mumbai
Date: 08/08/2022

REENA COMPLEX PREMISES CO-OPERATIVE SOCIETY LTD.

[REGN No: MUM/WN/GNL /C/8305/2003-2004 dt. 29/04/2003] CTS No. 232 (Part), Plot No. 415, Kiroli, Ramdev Nagar Road, Vidyavihar (West), Mumbai- 400086

PUBLIC NOTICE

MR. DHRUVA KUMAR RAMBHARI THAPAK, owner of 100% Share in Office No. 521 in REENA COMPLEX PREMISES Co-operative Society Ltd., having address at CTS No.232 (Part), Plot No. 415, Kiroli, Ramdev Nagar Road, Vidyavihar (West), Mumbai - 400086, died on 06.12.2020 without making any nomination. His legal heir **MRS. GOMATI RAM SHARMA** has applied for membership of the society and property rights in the shares of the deceased member in the said Office No. 521. The society hereby invites claims/objections from the heirs for transfer of shares & interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice with all necessary documents & proof. If no claim/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal in such manner as is provided under the Bye-Laws of the society. A copy of the registered Bye-Laws of the society is available for inspection with the Hon. Secretary between 9 a.m. to 10 a.m. till the expiry of notice period.

For REENA COMPLEX PREMISES Co-operative Society Ltd.
Sd/-
Hon. Secretary

PUBLIC NOTICE

This Public Notice is given to all people that MR. PRATUL ANIL KEKATPURE informed that the following Property are available A/p. Bhandup Tal.Kurla here M/s. Bhandup Industrial Estate Co.Op.Hsg.Soc. In this sludge for Commercial Consumption Sediment No.79 i.e. Present (2079) area 310 Sq.ft. Add. Lal Bahadur Shastri Marg, Bhandup (W), Mumbai-78.

If there are any legal heirs on this behalf they should contact Adv. Prashant J. Tambe Mob 8830633029, within 7 day of from the date of Publication of this Notice objection Raised after the dead line will not be considered.

PUBLIC NOTICE

Mr. Vasant Ganpat Sawant a Member of Shree Sai Shradhdha (SRA) CHS Ltd. having address at L.T. Nagar No. 4/5, Near Tiwari Hospital, Goregaon (West) Mumbai - 400104 and holding flat No. 503, 5th floor, Wing-A in the building of the society, died on 26/02/2013 without making any nomination. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 7 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the secretary of the society between 10.00 A.M. to 7.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of Shree Sai Shradhdha (SRA) CHS Ltd.
Hon. Secretary
Place : Mumbai Date : 10/08/2022

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that, I have been represented by My Client Mr. Sushil R. Upadhyay who had purchased the Flat No. 01, on ground Floor, Building No. C/4 known as "VEENA SAGAR Chs. Ltd." LBS Marg, Mulund (W) Mumbai 400080, from Mrs. Meera Chandrakant Kesharia vide Transfer Deed Dated 24/08/2022. And whereas Mrs. Meera Chandrakant Kesharia had purchased the Said Flat from Smt. Krupa Satish Gadhia vide Deed of Transfer Dated 25/04/2004. Smt. Krupa Satish Gadhia is legal Heir of Mr. Satish Mangaldas Gadhia. My Client further says that Late Mr. Satish Mangaldas Gadhia died intestate at Kutchh (Gujarat) on the 30/09/2003 leaving behind him his wife Smt. Krupa Satish Gadhia as his sole heir and legal representative.

All persons other than the abovesaid legal heir having any claim or claims against or in the said property or any part thereof by anyway however are hereby required to make same in writing and in person with documents proof within 14 days from the publication of this Notice to the below address otherwise My Client will carry forward the procedure for transfer in the Society, without reference to any such claim or claims and the same will be considered as waived or abandoned.

Sd/- SHUKLA & ASSOCIATES
Advocates & Legal Advisors
208-B, Ashadep, Silver Park, Mira Bhayander Road, Mira Road (E), Thane-401107. Date : 10/08/2022

PUBLIC NOTICE

The general public at large is hereby informed that my client Mrs. Alka Pundalik Ranke is 50 % owner of property more particularly described hereunder and remaining 50 % share is owned by legal heirs of late Mr. Pundalik Ramchandra Ranke namely A) Mrs. Alka P. Ranke (widow), B) Mr. Atul P. Ranke (son), C) Mr. Sandeep P. Ranke (son), D) Mrs. Meenakshi Atul Bhise (married daughter) and E) Mrs. Bindu Santosh Jadhav (married daughter) each holding 10% share respectively.

And abovementioned A), C) to E) intend to relinquish their respective share, right, title and interest in the property more particularly described hereunder in favour of legal heir B) Mr. Atul Pundalik Ranke.

If anybody is having any objection, claim, interest, dispute for the above intended transaction, he/she/they may contact the undersigned with the documentary proof substantiating his/her/their objection/claim/details of disputes/within Seven (7) days from the date of this publication, failing which, my client will proceed to complete the said transaction as if there are no third party claims/objections/disputes in respect of the Schedule Property and thereafter no claims/objections/disputes will be entertained.

SCHEDULE OF PROPERTY
All that piece or parcel of flat bearing No. 403, 4th floor, Sai Darshan Apartment standing on land bearing CTS No.1103/12, situated at Village Kopri, Tal. and Dist. Thane.

Office Address: 4 & 5, Rushikesh Apt., H.No.60, Thange Ali, Bhiwandi, Dist. Thane - 421302.
Sd/-
Adv. Mr. Nikhil Shyam Patil
Mob. 9975233123

MPF SYSTEMS LIMITED

Godown No. Unite No. B 136, Ansa Industrial Estate, Saki Vihar Road, Andheri Mumbai Mumbai City MH 400072 IN
CIN: L65999MH1993PLC287894

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th JUNE 2022

Particulars	Standalone (in lacs)	
	Quarter Ended 30.06.2022	Quarter Ended 30.06.2021
Total income from operations (net)	1.20	-
Net Profit / (Loss) from ordinary activities before tax	(5.64)	(3.60)
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	(5.64)	(3.60)
Net Profit / (Loss) for the period before tax (after Extraordinary items)	(5.64)	(3.60)
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	(5.64)	(3.60)
Paid up Equity Share Capital (Face Value Rs. 10/- per Equity Share)	17.01	17.01
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	(135.21)	(131.13)
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each)	-	-
Basic:	-	-
Diluted:	-	-
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10/- each)	-	-
Basic:	-	-
Diluted:	-	-

Notes:
1) Previous year/period figures have been regrouped/reclassified wherever necessary.
2) The above results have been reviewed by the Audit Committee and have been approved by the Board of Directors at their respective meeting held on August 8, 2022. The results for the quarter ended 30st June 2022 have been subjected to limited review by the Auditors.
3) The company operates in only one of the segment and therefore disclosure under IndAS 108 "Operating Segment" is not required.

For MPF SYSTEMS Limited
Sd/-
KIRTI GHAG RAKESH
Managing Director
(DIN:07141300)

Place: Mumbai
Date: :08/08/2022

KUBER UDYOG LIMITED

Address : Office No. 156, 1st Floor, Raghuleela Mega Mall, Behind Pousar Depot, Kandivli West, Mumbai 400067
Email Id: kuberudyoglimited@gmail.com Website: www.kuberudyog.com Phone No: 75063 24443
CIN: L51909MH1982PLC371203

Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June 2022.

Particulars	Quarter Ended (in lacs)			
	30/06/2022 (Unaudited)	31/03/2022 (Audited)	Corresponding Quarter Ended 30/06/2021 (Unaudited)	Year Ended 31/03/2022 (Audited)
1 Total Income from Operations	22.30	13.93	13.37	53.50
2 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	(15.63)	(32.34)	3.66	(20.17)
3 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(15.63)	(32.34)	3.66	(20.17)
4 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(15.63)	(32.44)	3.66	(20.27)
5 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(15.63)	(32.44)	3.66	(20.27)
6 Equity Share Capital	343.30	343.30	343.30	343.30
7 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	13.05
8 Earnings Per Share (for continuing and discontinued operations) -				
1. Basic:	(0.46)	(0.94)	0.11	(0.59)
2. Diluted:	(0.46)	(0.94)	0.11	(0.59)

Note: a) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges, under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity viz www.bseindia.com and www.kuberudyog.com.

For KUBER UDYOG LIMITED
Sd/-
Chetan Dhondu Shinde
Managing Director
DIN:0696605

Place: Mumbai
Date: 09th August, 2022

PUBLIC NOTICE

We would like to inform that the following Share Certificate of The Malad Co.op. Hsg. Soc. Ltd., Poddar Park, Poddar Road, Malad (East), Mumbai- 400097. Has been lost or misplaced, name of the Holder **Shri. Sulochana Purshtottamal Singhania** Flat No. 07/14, Share Certificate No. 94, Dated 30th June 1972. No. of Share 60 (Sixty Shares) of Rs. 50/- each Distinctive Nos 5021 to 5080. If anybody possess this Share Certificate or having an advertisement contact Society office within 30 days from the date of this Notice. After which Duplicate Share Certificate will be issued.

For The Malad CHS Ltd., Sd/-
Hon. Secretary
Date: 10/08/2022
Place: Mumbai

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that, I have been represented by My Client Mr. Sushil R. Upadhyay who had purchased the Flat No. 01, on ground Floor, Building No. C/4 known as "VEENA SAGAR Chs. Ltd." LBS Marg, Mulund (W) Mumbai 400080, from Mrs. Meera Chandrakant Kesharia vide Transfer Deed Dated 24/08/2022. And whereas Mrs. Meera Chandrakant Kesharia had purchased the Said Flat from Smt. Krupa Satish Gadhia vide Deed of Transfer Dated 25/04/2004. Smt. Krupa Satish Gadhia is legal Heir of Mr. Satish Mangaldas Gadhia. My Client further says that Late Mr. Satish Mangaldas Gadhia died intestate at Kutchh (Gujarat) on the 30/09/2003 leaving behind him his wife Smt. Krupa Satish Gadhia as his sole heir and legal representative.

All persons other than the abovesaid legal heir having any claim or claims against or in the said property or any part thereof by anyway however are hereby required to make same in writing and in person with documents proof within 14 days from the publication of this Notice to the below address otherwise My Client will carry forward the procedure for transfer in the Society, without reference to any such claim or claims and the same will be considered as waived or abandoned.

Sd/- SHUKLA & ASSOCIATES
Advocates & Legal Advisors
208-B, Ashadep, Silver Park, Mira Bhayander Road, Mira Road (E), Thane-401107. Date : 10/08/2022



PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public that Mr. V. Shashikumar Menon and Mrs. Radhamani K. Menon is the existing member of the society holding Flat No. B/02, of the Society named "SBI (LHO) Staff Co-operative Housing Society Limited" having registration No. BOM/HSG/280 dated 08.01.1963, holding 5 shares of Rs.50/- each vide Share Certificate No. 34 dated 26.03.2008. (hereinafter referred to as "the Said Room", "the Said Society" and "the Said Share Certificate"). However, the original Share Certificate No. 34 having distinctive Nos. from 136 to 140 (both inclusive) dated 26.03.2008 holding five fully paid up shares of Rs. 50/- each duly endorsed with the name of Mr. V. Shashikumar Menon and Mrs. Radhamani K. Menon has been lost/misplaced and is not traceable by the members. The members have also filed a Missing Item Complaint dated 25.07.2022 at the Goregaon Police Station having its Reg. No. 2858/2022. Therefore, the said Society is hereby inviting claims or objections in writing from all persons having any claim thereof against the misplaced /lost original Share Certificate for the said room in the said society within the period of 14 (fourteen) days from the publication of this notice in writing at society's registered office at SBI (LHO) Staff Co-operative Housing Society Limited, Suburbina, Vidyanketan Marg, Goregaon (W), Mumbai - 400 062 together with notarized true copies of the documents in support of such claim. If no claims / objections are received during stipulated period, the society shall be free to issue the duplicate Share Certificate of Flat No. B/02 to the member. Any claim received after the aforesaid period and/or without notarized true copies of the documents in support of such claim shall not be taken into consideration and any such claim shall be deemed to have been waived.

Dated, this 10th day of August, 2022.
Sd/-
The Hon'ble Secretary,
SBI (LHO) Staff Co-operative Housing Society Limited

PUBLIC NOTICE

All the public are informed by this public notice that our client 1) Prashant Ramchandra Utekar 2) Krishna Ramchandra Utekar both of Res. Room No. 122, 1st Floor, Building No. K-4, New Samata Co-operative Housing Society MMRDA Complex, Kanjoormarg Station Road, Kanjoormarg (West) Mumbai Suburb Mumbai-400078 has purchased a flat of the following description from Fatima Usman Khan. It has been confirmed by 1)Abdullah Usman Khan 2)Narullah Usman Khan 3)Habidullah Usman Khan 4) Aleem Usman Khan 5) Shainaz Usman Khan. The said Deed of Sale has been registered by Fatima Usman Khan in the office of our Sub- Registrar Kurla 2 in favor of our client. Its registration number is 926/2017 dated 31 January 2017.

The description of that Property is as follows :- Room No. 122, 1st Floor, Building No. K-4, New Samata Co-operative Housing Society MMRDA Complex, Kanjoormarg Station Road, Kanjoormarg (West) Mumbai Suburb Mumbai-400078.

The said property has been allotted to Usman Kasam Khan by MMRDA on 17th May2005. Accordingly, the said Property has been in the possession of Usman Kasam Khan by fulfilling the criteria of MMRDA. Usman Kasam Khan died on 29 January 2008. The Share certificate of the said Property are in the name of Usman Kasam Khan has been divided in the name of his wife Fatima Usman Khan on 29 November 2016.

If any of our clients have any objection regarding the possession and ownership of the said property, they should inform us within 15 days of the publication of this notice along with written proof at the address mentioned below. If no objection is raised within the above period, no person or organization has any right or interest in the above Property, or if so, it will be deemed that they have abandoned the right and interest in favor of us and no complaint will be entertained.

Hence this is a public notice.
Date : 8th August 2022
1, Ground Floor, Dattakrupa Society, Sd/-
Brahmin Ali, Neral, Taluka - Karjat, Advocate Atitsee Dinkar Bade
District - Raigad, Pin code-410101. Mobile No. 7887711071

Apollo Finvest (India) Limited
CIN: L51900MH1985PLC036991
Regd. Office: Unit No. 803, Morya Blue Moon, 8th Floor, Veera Desai Industrial Estate, Andheri West, Mumbai - 400053. Contact: 022-62231667/68
Email: info@apolloinvest.com Website - www.apolloinvest.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

Sr. No.	Particulars	Quarter Ended (Rs. in Lakhs)		
		30.06.2022	31.03.2022	30.06.2021
1	Total Revenue from Operations	1576.05	7399.98	785.11
2				

नेफ्रोप्लसचा प्रमुख कार्यक्रम गेस्ट गॉट टॅलेंटच्या चौथ्या पर्वाचा शुभारंभ

मुंबई, दि. ९ : डायलिसिसवर असलेल्या रुग्णांच्या देखभालीची व्याख्या नव्याने घडविण्यावर भर देणारे भारताचे सर्वात मोठे डायलिसिस नेटवर्क नेफ्रोप्लसने आपल्या सेंटर्सशी जोडलेल्या तसेच इतरही सर्व डायलिसिस रुग्णांसाठी प्रेरणादायी ठरणा-या गेस्ट गॉट टॅलेंट या बहुप्रतिक्षित कार्यक्रमाच्या चौथ्या पर्वासाठी कॉल टू एंटी अर्थ नावनोदणीसाठीचे आवाहन जारी केले आहे. डायलिसिस रुग्णांकडून जिची अत्यंत उस्तुकतेने वाट पाहिली जाते अशी ही डिजिटल स्पर्धा म्हणजे नेफ्रोप्लसद्वारे आपल्या गेस्ट्सना म्हणजे डायलिसिसवर असलेल्या व्यक्तींना आपल्या कौशल्याचे आणि कल्पकतेचे प्रदर्शन करण्याची संधी देणारा व त्यांच्या जगण्याला एक नवा अर्थ मिळवून देणारा एक महत्वाचा कार्यक्रम आहे. १ ऑगस्ट २०२२ पासून या आगळ्यावेगळ्या स्पर्धेसाठी नावनोदणी सुरू झाली असून ती महिनाभर चालू राहणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होणे अगदी सहजसोपे आहे. सहभागींना आपले कौशल्य दाखविणारा एका मिनिटाचा ऑडिओ, व्हिडिओ किंवा एखादे छायाचित्र अपलोड करावे आहे आणि फेसबुकवरील facebook.com/NephroPlusDialysisNetwork इन्स्टाग्राम वरील (https://www.instagram.com/nephroplus/) ट्विटरवरील https://twitter.com/nephroplus.) अशा नेफ्रोप्लसच्या सोशल मीडिया हॅण्डलसना टॅग करावे आहे किंवा creatives@nephroplus.com येथे आपल्या प्रवेशिका मेल कराव्या आहेत. ही स्पर्धा सर्व डायलिसिस रुग्णांसाठी खुली आहे व इच्छुक स्पर्धकांनी आपले नाव, संपर्क तपशील, डायलिसिस सेंटर आणि शहर या माहितीसह आपल्या प्रवेशिका दाखल कराव्या आहेत. हा टॅलेंट हट कार्यक्रम संपेपर्यंत दर आठवड्याला स्पर्धकांकडून आलेल्या एंटीज नेफ्रोप्लसद्वारे त्यांच्या सोशल मीडिया पेजवर अपलोड केल्या जातील. सर्व प्रवेशिका परीक्षक मंडळाच्या मान्यवर सदस्यांकडून पडताळल्या जातील. स्पर्धकांची सर्जनशीलता, सादरीकरण, प्रभावीपणा आणि त्यामागील कष्ट या निकषांच्या आधारे काटेकोरपणे मूल्यामापन केल्यानंतर तीन विजेत्यांची निवड केली जाईल व त्यांना पारितोषिक दिले जाईल. या शुभारंभी स्पर्धका मागील तयार करताना नेफ्रोप्लसचे संस्थापक आणि सीईओ श्री. विक्रम वुप्पाला म्हणाले, नेफ्रोप्लसमध्ये सर्व डायलिसिस रुग्णांना दर्जेदार डायलिसिस सेवा सहजतेने आणि परवडणा-या किंमतीत उपलब्ध व्हावी हा आमचा हेतू आहे आणि आम चे डायलिसिस गेस्ट्सनी गेल्या दशकभराहून अधिक काळापासून या हेतूवरील आमची श्रद्धा वारंवार दृढ केली आहे.

नाशिक जिल्ह्यातील धरणांत ८५ टक्के जलसाठा



नाशिक, दि. ९ : जुलै महिन्यातच पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने जिल्ह्यातील धरणात समाधानकारक जलसाठा आहे. २४ धरणांत ८५ टक्के जलसाठा असून गतवर्षाच्या तुलनेत ३२ टक्के जादा जलसाठा आहे. गतवर्षी हे प्रमाण ५३ टक्के इतके होते. सद्यस्थितीत अकरा धरणातून विसर्ग सुरू आहे. जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने जिल्हावर जलसंकटाचे गडद संकट उभे राहिले होते. जिल्ह्यातील धरणांत अवघा २७ टक्के जलसाठा शिल्लक होता. पण जुलैत वरुणराजाने जोरदार आगमन केले. जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली.

सलग दहा ते बारा दिवस सुरू असलेल्या पावसाने जिल्ह्याला झोडपले. त्यामुळे धरणासाठ्यात दमदार वाढ झाली. गंगापूर, दारणा समूहातील विसर्गामुळे जायकवाडिला हजारो वयुसेस विसर्ग झाला. सद्यस्थितीत २४ धरणांत ८५ टक्के जलसाठा आहे. आठ धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. नाशिककरांची तहान भागविणारे गंगापूर धरण ७४ टक्के भरले आहे. पावसाचा हंगाम अद्याप दोन महिने शिल्लक असल्याने येत्या काळात सर्व छोट्या व मोठ्या धरणे शंभर टक्के भरण्याची चिन्हे आहेत. आजमितीला धरणांत ५५ टीएमसी जलसाठा उपलब्ध आहे.

'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत महाराष्ट्रातील १० जिल्हांत फिरत्या वाहनांद्वारे प्रचार मोहिम सुरू

पुणे, दि. ९ : माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो, प्रादेशिक कार्यालय, पुणे तर्फे 'आझादी का अमृत महोत्सव' व 'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्याचा एक भाग म्हणून 'हर घर तिरंगा' अभियानाची खेड्यापाड्यापर्यंत जनजागृती व्हावी, राज्यातील सर्व नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे म्हणून 'मोबाईल व्हॅन' अर्थात फिरत्या गाड्यांवर प्रचार मोहिम सुरू केली आहे. महाराष्ट्र व गोवा राज्यातील दहा जिल्हांमध्ये ही फिरती वाहने ध्वनीक्षेपकांच्या माध्यमातून 'हर घर तिरंगा' अभियानाचा संदेश आणि माहिती पोहचवत आहेत.

येत्या स्वातंत्र्य दिनापर्यंत केंद्रीय संचार ब्युरो, पुणे कार्यालयाची ११ क्षेत्रीय कार्यालये ही मोहिम राबविणार आहेत.

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. सुशिल आर. उपाध्याय यांनी सदर कि. ०९, लक्ष्मणवाडा, इमारत क्र. सी/४, श्रीगा सागर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., एल.बी.एस. मार्ग, मुलुंड (प.), मुंबई-४०००८० ही जागा श्रीमती मीरा चंद्रकांत केसरिया यांच्याकडून दिनांक २४.०६.२०२२ रोजीचे हस्तांतर करारनामनुसार खरेदी केली होती. श्रीमती कृपा सतिश गद्दीया या श्री. सतिश मंगलदास गद्दीया यांचे कायदेशीर वारसदार आहेत. माझे अशीलानी पुढे नमुद केले आहे की, स्वामी श्री. सतिश मंगलदास गद्दीया यांचे कच्छ (पुत्रांत) येथे ३०.०९.२००३ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी श्रीमती कृपा सतिश गद्दीया या एकेमेव वारसदार व कायदेशीर प्रतिनिधी आहेत. जर कोणा व्यक्तीस वारसदर कायदेशीर वारसदारांव्यतिरिक्त उपरोक्त मालमना किंवा भागधार कोणाही दाना अस्तव्यास त्यांनी लेखी स्वरूपात तसेच व्यक्तीगत: योग्य दलावळी पुराव्यांसह खाली नमुद केलेल्या पत्रावर सदर सूचना प्रकाशन ताखाणसून १४ दिवसांत कळवावे. अन्यथा अशा दान्यांच्या संदर्भातच सोसायटीमधील हस्तांतर प्रक्रिया माझे अशील पुणे कलौल आणि असे दाना काही अस्तव्यास त्यांना किंवा स्वगित केले आहेत असे समजले जातील.

सही/ - शुक्ला अंजलि अरोसिएट्स वकील व कायदेशीर सहाय्यार २०८-बी, आगादी, सिल्वर पार्क, मिता भाईंदर रोड, मिता रोड (पुणे), ड्राणे-४०११०७. दिनांक: १०.०८.२०२२

Sd/- Hon. Secretary Charkop Sai Shrishti CHS Ltd. Mumbai 400 067. Date: 10-08-2022 Place: Mumbai

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. सुशिल आर. उपाध्याय यांनी सदर कि. ०९, लक्ष्मणवाडा, इमारत क्र. सी/४, श्रीगा सागर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., एल.बी.एस. मार्ग, मुलुंड (प.), मुंबई-४०००८० ही जागा श्रीमती मीरा चंद्रकांत केसरिया यांच्याकडून दिनांक २४.०६.२०२२ रोजीचे हस्तांतर करारनामनुसार खरेदी केली होती. श्रीमती कृपा सतिश गद्दीया या श्री. सतिश मंगलदास गद्दीया यांचे कायदेशीर वारसदार आहेत. माझे अशीलानी पुढे नमुद केले आहे की, स्वामी श्री. सतिश मंगलदास गद्दीया यांचे कच्छ (पुत्रांत) येथे ३०.०९.२००३ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी श्रीमती कृपा सतिश गद्दीया या एकेमेव वारसदार व कायदेशीर प्रतिनिधी आहेत. जर कोणा व्यक्तीस वारसदर कायदेशीर वारसदारांव्यतिरिक्त उपरोक्त मालमना किंवा भागधार कोणाही दाना अस्तव्यास त्यांनी लेखी स्वरूपात तसेच व्यक्तीगत: योग्य दलावळी पुराव्यांसह खाली नमुद केलेल्या पत्रावर सदर सूचना प्रकाशन ताखाणसून १४ दिवसांत कळवावे. अन्यथा अशा दान्यांच्या संदर्भातच सोसायटीमधील हस्तांतर प्रक्रिया माझे अशील पुणे कलौल आणि असे दाना काही अस्तव्यास त्यांना किंवा स्वगित केले आहेत असे समजले जातील.

सही/ - शुक्ला अंजलि अरोसिएट्स वकील व कायदेशीर सहाय्यार २०८-बी, आगादी, सिल्वर पार्क, मिता भाईंदर रोड, मिता रोड (पुणे), ड्राणे-४०११०७. दिनांक: १०.०८.२०२२

LEGAL NOTICE

I serve this Notice, On behalf of my clients SMT.SUNITA TULSHIRAM CHIRANKAR & SHRI SURAJ TULSHIRAM CHIRANKAR that SMT. SUNITA TULSHIRAM CHIRANKAR was the joint owner with her husband Late Shri TULSHIRAM CHIRANKAR of flat no.-203,B-Wing, Ram Shradha C.H.S LTD.,Indra Lok Complex Phase-II,Navghar Village,Bhayandar (E),Dist.Thane-401105

I Further inform that after the death of Late Shri TULSHIRAM CHIRANKAR, One Registered Release Deed was executed by releasors.SMT.SUNITA TULSHIRAM CHIRANKAR, MRS. PRAJAKTA PRAVIN KADAM & SARIKA TULSHIRAM CHIRANKAR in favour of SHRI SURAJ TULSHIRAM CHIRANKAR to become 100% Solo & Legal owner of the above said Flat

I inform that in the Aforesaid matter if any person/persons have any claims/doubts/objections,kindly come & contact us within 15 days from the date of establishment of this Legal Notice Contact to- Mr.Prabhat Gupta,Advocate & Notary,Address: G-9,Ground Floor ,New Mahavir Smruti, Near Natwar house,saraswati Nagar,Cross Road No.3 (North),Navghar Road,Bhayandar(East), Thane-401105, Mob-9821769578/9702658785 Place:Mumbai Date:10-07-2022

Sd/- Prabhat Gupta

दामोदर इंडस्ट्रीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: १९/२२ व २७/३०, मधु इस्टेट, पांडुरंग बुधकर मार्ग, वस्ती, मुंबई-४०००१३. कॉर्पोरेट ओळख क्रमांक:एए१७१५०एमएए१९८७सीएलसी०४५५७५ वृ.क्र.:०२२-४९७६३२०३/३१८० ई-मेल:cs@damodargroup.com, वेबसाईट:www.damodargroup.com

३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव अलेखापरिष्कृत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (रु.लाखात)

तपशील	संपलेली तिमाही ३०.०६.२०२२ अलेखापरिष्कृत	संपलेले वर्ष ३१.०३.२०२२ लेखापरिष्कृत	संपलेली तिमाही ३०.०६.२०२१ अलेखापरिष्कृत	संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ लेखापरिष्कृत
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवाददात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्वी)	१८८३.५१	२९१३.०९	२०२७.२८	२९१३.०९
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवाददात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	३९६.२५	२९२५.८४	३६४.०५	३६४.०५
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवाददात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	२५५.५५	१८२५.४४	२५०.५५	२५०.५५
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	२३६.८६	१८५७.५३	२४८.२९	२४८.२९
समन्वय भांडवल (दर्शनी मूल्य रु.५/- प्रती) उत्पन्न प्रतिभाग (रु.५/- प्रत्येकी)	११६५.००	११६५.००	११६५.००	११६५.००
(खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)				
मूळ व सौमिकृत (रु.)	१.५०	७.८८	१.५०	७.८८

टीप: सेबी (लिस्टिंग अ‍ॅण्ड अदर डिस्क्लोजर रिग्युलेशन्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिष्कृत वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतरा आहे. ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिष्कृत वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.damodargroup.com आणि स्टॉक एक्सचेंजसच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मंडळाच्या आदेशान्वये दामोदर इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता सही/- अरुणकुमार विद्यानी अध्यक्ष (डीआयएन:०००१६५१९१)

ठिकाण: मुंबई दिनांक: ०९.०८.२०२२

SUCHITRA FINANCE & TRADING CO. LTD.

Regd.Off : B - 7, 1st Floor, Pur Road, S K Plaza, Bhiwara - 311001, Rajasthan. Corporate Office: B/306-309, Dynasty Business Park Opp. Sangam Cinema, A. K. Road, Andheri (e) Mumbai, MH 400059 Andheri (E), Mumbai - 400 059. Tel No: 022-61115222, Fax No. 022-28227865, Email Id: suchitra@sangamgroup.com, www.sftc.co.in

Extract of Unaudited Standalone Financial Results for the quarter ended June 30, 2022 (Rs. In Lakhs)

Sl. No.	Particulars	3 months ended		Corresponding 3 Months ended in the previous year		12 Months ended	
		30/06/2022	31/03/2022	30/06/2021	31/03/2021	30/06/2022	31/03/2022
1	Total Income	368.26	354.57	440.76	1,527.54		
2	Net Profit (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	278.86	218.90	277.07	1,024.35		
3	Net Profit before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	278.86	218.90	277.07	1,024.35		
4	Net Profit after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	171.28	151.07	207.25	755.45		
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	171.28	151.07	207.25	754.63		
6	Paid up Equity Share Capital	932.25	932.25	932.25	932.25		
7	Other Equity						
8	Earnings Per Share (Before and after extraordinary item) (of Rs. 10/- each) (Not Annualised)						
1.	Basic (In Rs.)	1.84*	1.62*	2.22*	8.10		
2.	Diluted (In Rs.)	1.84*	1.62*	2.22*	8.10		

Note: 1. The above is an extract of the detailed format of quarterly ended Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly Unaudited Financial Results are available on the Stock Exchange websites: www.bseindia.com and also on the website of the Company at www.sftc.co.in.

FOR SUCHITRA FINANCE AND TRADING CO. LTD. Sd/- Anjana Soni Thakur Whole Time Director DIN: 00401469

Place: Mumbai Date: 09th August, 2022

एस एच केवळकर अ‍ॅण्ड कंपनी लिमिटेड

सीआयएन: एए१७१५०एमएए१९८७सीएलसी००९५३ नोंदणीकृत कार्यालय: देवकन मंथान, ३६, मंगलदास रोड, मुंबई - ४०० ००२, भारत. वृ.क्र.:+९१-२२-२२६९९१६३, फॅक्स: +९१-२२-२२६९७६६, वेबसाईट: www.keva.co.in, ई-मेल: investors@keva.co.in

३० जून २०२२ रोजी संपलेल्या तिमाही कालावधीकरिता एकत्रीत अलेखापरिष्कृत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (रु.कोटीमध्ये)

अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही		संपलेले वर्ष	
		जून ३०, २०२२ अलेखापरिष्कृत	मार्च ३१, २०२२ लेखापरिष्कृत	जून ३०, २०२१ अलेखापरिष्कृत	मार्च ३१, २०२१ लेखापरिष्कृत
१	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	४१५.०१	४५०.६३	३५५.५३	१,५६४.९९
२	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवाददात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्वी)	३०.२७	४३.१४	२४.४३	१४४.२२
३	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवाददात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब नंतर)	३१.४९	३७.३८	२४.४३	१३२.२६
४	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवाददात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब नंतर)	२३.२३	१३.६०	८.१८	१४९.४२
५	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करपश्चात) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करपश्चात))	२०.७५	१०.२६	८.२५	१४३.०७
६	समन्वय भांडवल	१३८.४२	१३८.४२	१४१.३२	१३८.४२
७	मागील लेखावर्षाच्या ताळेबंद पत्रकानुसार पुनर्मूल्यांकित राखीव वागवून राखीव उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रु.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)	-	-	-	८७४.८८
८	मूळ व सौमिकृत	१.६०	०.९१	५.९०	१०.८१
		१.६०	०.९१	५.९०	१०.८१

कंपनीच्या एकल निकालांच्या संदर्भात, रक्कम खालीलप्रमाणे आहेत :

अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही		संपलेले वर्ष	
		जून ३०, २०२२ अलेखापरिष्कृत	मार्च ३१, २०२२ लेखापरिष्कृत	जून ३०, २०२१ अलेखापरिष्कृत	मार्च ३१, २०२१ लेखापरिष्कृत
अ	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२०९.२०	२२१.२८	१९३.३८	८०६.८९
ब	करापूर्वी नफा	२४.७५	२०.५४	८.०४	६६.९०
क	करानंतर नफा	१८.४२	८.६८	६.०१	४२.४९

टीप: १. एस.एच. केवळकर आणि कंपनी लिमिटेड आणि तिच्या उपकंपन्या (एकरितपणे 'द ग्रुप' म्हणून संबोधले जाते) आणि त्यांच्या संयुक्त उपक्रमांचे वरील एकत्रित आर्थिक निकालांचे लेखापरीक्षण समितीने ९ ऑगस्ट २०२२ रोजी झालेल्या बैठकीत पुनरावलोकन केले आणि त्यानंतर मंडळाने मंजूर केले. एस.एच. केवळकर आणि कंपनी लिमिटेड ('कंपनी') चे संचालक ९ ऑगस्ट २०२२ रोजी झालेल्या बैठकीत कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी ३० जून २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी भारतीय सिन्डुरिटीज अ‍ॅण्ड एक्स्चेंज बोर्ड (स्वीडब्लू डब्ल्यू) आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ (यापुढे संदर्भित) च्या नियम ३३ नुसार वरील निकालांचे मर्यादित पुनरावलोकन केले आहे (स्वी विनियम, २०१५ म्हणून). वरील निकाल स्टॉक एक्सचेंजमध्ये दाखल केले आहेत आणि ग्रुपच्या वेबसाईट www.keva.co.in वर उपलब्ध आहेत.

२. वरील ३० जून २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी स्वतंत्र आणि एकत्रित आर्थिक निकालांच्या तपशीलवार स्वरूपाचा एक उतरा आहे, जो लिस्टिंग रेग्युलेशन, २०१५ च्या नियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजमध्ये दाखल केला आहे. ३० जून २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी स्वतंत्र आणि एकत्रित आर्थिक निकालांचे स्वरूप स्टॉक एक्सचेंज वेबसाईट (www.nseindia.com आणि www.bseindia.com) आणि कंपनीच्या वेबसाईट www.keva.co.in वर उपलब्ध आहेत.

३. ३० जून २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी प्रति शेअर मूळ आणि सौम्य कमाई कंपनीकडे असलेल्या ट्रेडरी शेअर्सच्या परिणामासाठी समायोजित केली आहे.

संचालक मंडळाच्या वतीने व करिता सही/- रोहीत सरोगी कंपनी सचिव

ठिकाण: मुंबई दिनांक: ९ ऑगस्ट २०२२

GOOD VALUE IRRIGATION LTD

Registered Address: Industrial Assurance Building, Churchgate, Mumbai - 400020 CIN: L74999MH1993LC074167 Un- Audited Financial Results for the Quarter ended on 30.06.2022 (₹ In Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter ended			Year ended
		30.06.2022 (Un-Audited)	31.03.2022 (Audited)	30.06.2021 (Un-Audited)	31.03.2022 (Audited)
1	Total Income from Operations and other Income	0.00	0.02	0.00	17.25
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(7.44)	(0.10)	(7.44)	(2.48)
3	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(7.44)	(0.10)	(7.44)	(2.48)
4	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (After tax) and Other Comprehensive Income(After tax))	(7.44)	(0.10)	(7.44)	(2.48)
5	Equity Share Capital	1736.63	1736.63	1736.63	1736.63
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance sheet of previous year	-	-	-	(1,790.86)
7	Earnings Per Shares (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -				
1.	Basic:	(0.04)	0.00	(0.04)	(0.01)
2.	Diluted:	0.00	0.00	0.00	0.00

Note: The above is an extract of the detailed format of the Audited Financial Results for the Quarter ended 30th June, 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the Quarter ended 30th June, 2022 are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and Company's website

For and on behalf of the Board Sd/- Vishwajit Dahanukar Director DIN No:01463131

Date: 09.08.2022 Place: Mumbai

Balkrishna Paper Mills Ltd.

CIN: L21098MH2013PLC244963 नोंदणीकृत कार्यालय: ए/७, ट्रेड बिल्डिंग, कल्याण सिटी, सेनापती बाघ मार्ग, लोअर पेठ (प.), मुंबई-४०००१३. वृ.क्र.:+९१-२२-६१२०९००, फॅक्स:+९१-२२-६१२०९९९, ई-मेल:opsingh@bpml.in; www.bpml.in

३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (रु.लाखात)

अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही		संपलेले वर्ष	
		३०.०६.२०२२ अलेखापरिष्कृत	३१.०३.२०२२ लेखापरिष्कृत	३०.०६.२०२१ अलेखापरिष्कृत	३१.०३.२०२२ लेखापरिष्कृत
१.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) कर व अपवाददात्मक बाबपूर्वी नफा/(तोटा)	७५२.६८ (७३८.७०)	५०३.७२ (५५०.७५)	५४७.८५ (३७४.९९)	२४४५८.९४ (१८०५.३७)
२.	करपूर्व नफा/(तोटा)	(७३८.७०)	(५५०.७५)	(३७४.९९)	(४५०.७५)
३.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(७५४.४३)	(५५९.७५)	(३७४.९९)	(४६८.७०)
४.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	(७०६.५९)	(५५९.६६)	(३७४.९४)	(४७३.२६)
५.	समन्वय भांडवल (दर्शनी मूल्य रु.५/- प्रती भाग)	१०७३.९८	१०७३.९८	१०७३.९८	